

YBL/CS/2023-24/072

July 17, 2023

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra - Kurla Complex, Bandra (E) Mumbai - 400 051

Tel.: 2659 8235/36 8458 NSE Symbol: YESBANK

Dear Sirs,

**BSE Limited** 

Corporate Relations Department P.J. Towers, Dalal Street Mumbai – 400 001

Tel.: 2272 8013/15/58/8307 **BSE Scrip Code: 532648** 

Sub: Newspaper Advertisement regarding e-voting information - 19th Annual General Meeting of the Bank

Pursuant to Regulation 30 and 47 read with Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed newspaper advertisements published in 'The Free Press Journal' (English Newspaper) and 'Navshakti' (Marathi Newspaper) on July 17, 2023 regarding dispatch of Notice and e-voting information for the 19<sup>th</sup> Annual General Meeting of the Bank scheduled to be held on **Friday, August 18, 2023 at 11.00 AM** through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) in compliance with section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

This will also be available on the website of the Bank at www.yesbank.in.

You are requested to take the same on record.

Thanking you,

Yours faithfully, For YES BANK LIMITED

Shivanand R. Shettigar Company Secretary

Encl.: As above



Registered & Corporate Office:

YES BANK Limited: YES BANK House, Off Western Express Highway, Santacruz (E), Mumbai - 400055, India. **Tel:** +91 (22) 5091 9800 / +91 (22) 6507 9800 | **Fax:** +91 (22) 2619 2866 | **Website:** www.yesbank.in **Email:** shareholders@yesbank.in | **CIN:** L65190MH2003PLC143249

## NOTICE OF THE 19<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that:

The Nineteenth Annual General Meeting ("AGM") of YES BANK Limited ("Bank") will be held on Friday, August 18, 2023 at 11:00 AM Indian Standard Time (IST), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice convening the AGM. In compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, General Circular No. 2/2022 dated May 05, 2022, and General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/ CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being Circular No. SEBI/HO/CFD/ PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") (collectively referred to as "relevant circulars"), and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR"), the AGM of the Bank, is being conducted through VC/OAVM facility, without physical presence of the Members of the Bank.

In compliance with the relevant circulars, the Notice convening the AGM alongwith the Integrated Annual Report for Financial Year 2022-23 ("Integrated Annual Report"), has been sent through electronic mode only to the Members of the Bank whose email addresses are registered with the Bank / Depository Participant(s). The Notice convening the AGM alongwith the Integrated Annual Report is also available on the Bank's website at www.yesbank. in, websites of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and website of the NSDL at <a href="https://www.evoting.nsdl.com">https://www.evoting.nsdl.com</a>.

In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI LODR, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date, i.e. Friday, August 11, 2023, may cast their votes electronically on the businesses as set forth in the Notice through the electronic voting system of NSDL (the "Remote e-voting"). All the Members are hereby informed that:

- i. The business as set forth in the Notice convening the AGM will be transacted through voting by electronic means;
- ii. The cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting or through e-voting system at the AGM shall be Friday, August 11, 2023;
- iii. The remote e-voting shall commence on Tuesday, August 15, 2023 at 10:00 AM;
- iv. The remote e-voting shall end on Thursday, August 17, 2023 at 05:00 PM;
- v. Members who are holding shares in physical form or who have not registered their email addresses and any person who acquires the shares of the Bank and becomes a member post-dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date i.e. Friday, August 11, 2023 may obtain the log-in ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if the person is already registered with NSDL for e-voting then the existing USER ID and password can be used for casting their vote;
- vi. Members may note that: (a) the remote e-voting shall be disabled by NSDL beyond 05:00 PM on Thursday, August 17, 2023 and once the votes on the resolution is cast by the member, the member shall not be able to change it subsequently; (b) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may participate in the AGM through VC/OAVM Facility but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again; (c) the facility for e-voting will also be made available during the AGM, and those members present in the AGM through VC/OAVM facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system at the AGM; (d) only persons whose name are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM; and (e) the voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Bank as on Friday, August 11, 2023 being the cut-off date for this purpose.
- vii. Details of the process/ method of casting votes by Members are included in the AGM Notice.
- viii. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Ms. Prajakta Pawle/ Mr. Anubhav Saxena at evoting@nsdl.co.in or write to the Company Secretary of the Bank at the email ID AGM@yesbank.in.
- ix. Members holding shares in physical mode are requested to register/update their email addresses with the Bank and also update your Bank account mandate for receipt of Dividend in prescribed form ISR-1 with the Registrar and Transfer Agent (RTA) of the Bank i.e. Kfin Technologies Limited (Kfintech). The Bank has sent letters for furnishing the details as required under SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD\_RTAMB/P/CIR/2021/655 dated November 3, 2021. Norms for updation are also available at the website of the Bank at <a href="https://www.yesbank.in/pdf?name=normsforprocessinginvestorservice">https://www.yesbank.in/pdf?name=normsforprocessinginvestorservice</a> pdf. pdf. Members holding shares in demat mode may register their email address/update Bank account mandate by contacting their respective Depository Participant ("DP").
- x. Members can send their request by providing their Folio No. in case of shares held in Physical Mode or DPID-CLID in case of DEMAT Mode (16 digit DPID + CLID in case of NSDL or 16-digit beneficiary ID in case of CDSL), for receipt of AGM Notice and Annual Report for FY 2022-23 in electronic mode at email ID AGM@yesbank.in.
- xi. In case of any grievances connected with facility for voting by electronic means please contact Ms. Prajakta Pawle/ Mr. Anubhav Saxena, National Securities Depository Limited (NSDL), Trade World, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai- 400013 or send an email to evoting@nsdl.co.in or call on 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or may write to the Company Secretary of the Bank at the email ID AGM@yesbank.in.

For YES BANK Limited Sd/-Shivanand R. Shettigar **Company Secretary** 

Place: Mumbai Date: July 17, 2023

### Crossword # 838 Across 1 Bother (6) 5 Jamaican popular music 8 Letters of urgency (4) 9 Plant part (4) 10 Faultfinder (6) 11 Compute (9) 13 Awkward stupid persons 15 Give money to (3) 16 Downy duck (5) 17 Allow to enter (5) 20 Camera type (3) 22 US ISP (3) : in our 23 Amonast our company today...? (5) 24 American coins (5) 26 Town in Ladakh (3) 2 Popular American sitcom 18 Information (4) 27 Greenish blue (4) 19 Biting insect with Not of the clergy (4) 28 Wizened (US) (9) malarial intentions, can 31 Red gems ? (6) Fugitive (7) we say ? (8) 32 Cruise stop (4) Piquant (5) 20 Religion founded by Guru 33 Linguist Chomsky (4) Nanak (7) Asian sea (4) 34 Distress signal ? (3) Capital of Iran (7) Opening of the nose 24 Animator's unit (3)

รด เวศเมย Down:1 Hector, 2 Seinfeld, 3 Laic, 4 Escapee, 5 Spicy, 6 kral, 7 Nostril, 12 Lar, 14 Sirs, 18 Data, 19 Mosquito, 20 Sikhism, 21 Teheran, 24 Cel, 25 Nausea, 26 Leans, 29 lles, 32 Isle, 33 Noam, 34 SOS, 35 Nagoya. 17 Admit, 20 SLR, 22 AOL, 23 Midst, 24 Cents, 26 Leh, 27 Aqua, 28 Shriveled, 31 Rubies, Across: 1 Hassle, 5 Ska, 8 ASAP, 9 Root, 10 Critic, 11 Calculate, 13 Oats, 15 Pay, 16 Eider,

25 A feeling of sickness (6)

30 Russian parliament (4)

26 Inclines against (5)

29 Seine sights (4)

12 Ancient Roman

males (4)

household deity (3)

14 Titles for aristocratic

35 Japanese city (6)

1 Annoy - a Trojan hero

## FPJ - SUDOKU - 40 **Level: Very Easy**

3					9	2		7
	7	8	6					5
			1		4		6	
2		6		8		5	9	
		5				7		
	4	9		6		3		1
	8		4		3			
9					6	4	7	
4		1	7					2

WHAT TO DO: Fill in the grid so that every row, every column and every 3x3 box contains the digits 1 to 9. Every puzzle has only one correct solution.

# By Vinayak Vishwas Karandikar

LIBRA: You will enjoy

SCORPIO: It's a day for

meditation. You may

spend money on

children or religious

**SAGITTARIUS:** It's a day

meditation. You may

CAPRICORN: Keep your

feet outdoors today.

Expect expenditure for

travel or spouse. People

**AQUARIUS**: Today is a

day to celebrate success.

You will see financial

PISCES: Don't depend

on others in your work.

You may invest time and

money to increase

stability. People in

fields like consultancy and education

Some people may suffer from muscle

productivity. People in fields like

counselling will do well. You will take

the initiative in household activities.

Some of you may suffer because of

weight gain.

will be successful. Maternal

relatives may visit your home.

for study and

spend on house

rituals. People in fields like finance and

share trading will do well. Dispute

among family members is indicated.

Some people may suffer from throat

renovation. People in fields like

Some of you may suffer from

in fields like tourism and

communication will benefit. Foreign

members is indicated. Some people

travel or hospitalisation of family

may suffer from ear problems.

headache

education and law will benefit. Ill

health or dispute with family member.

commercial stability

today. Expect expenditure for travel or

communication. People in fields like

benefited. Dispute with or ill health of

father or spouse is indicated. Some of

education and medicine will be

you may have inflammation.



ARIES: You will have to keep your feet out of the house today. Expect expenditure for

education. People in fields like tourism, shipping and import-export will do well. A family tour is indicated. Some people may suffer



TAURUS: Control your communication, as it may affect your profit.

You may pay insurance premium or education loan instalments. People in fields like consultancy and communication will get success. Help from in-laws is



promotion or a growth in husiness or production. People in fields like education, law or tourism will get success. You will

successfully manage business and family life. Some of you may have knee **CANCER**: Today is a day to earn and progress in



spend money on court matters. People in fields like law and education will benefit. It's a good day for those pursuing higher studies. You may suffer from muscle



**LEO**: Loss is indicated today, so proceed with care. Expect expenditure on premiums and travel.

People in fields like law and construction will get success. You may have a dispute with children. Some people may suffer from muscle



VIRGO: Today is a day for losses, so take decisions wisely. Expect expenditure for business

expansion. People in fields like education and building will get success. You may attend a settlement meeting in the family. You may have indigestion.

# **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given to the public at large that my clients i.e. (1) SHRI DEEPAK DWARKANATH GUPTE & (2) MR. SIDDHARTH DEEPAK GUPTE intend to purchase from SHRI RAJESH KRISHNA VYAS, the Industrial Premises bearing Unit No. 223, located on the 2" floor of the Building known as Bharat Industrial Estate of Bharat Industrial Premises Co-operative Society Limited, (Registration No. MUM / W S (6NI / 0 / 838) / 2005-2006 / 2005 Dated 01/04/2005) (hereinafter referred to as "the said Society") situated at L. B. S. Marg, Bhandup (West), Mumbai – 400 078 (hereinafter referred to as "the said Premises"), together with 10 fully paid up shares of Rs.50/- each of the said Society bearing Distinctive Nos. 0051 to 0060 (both inclusive) incorporated in the Share Certificate No. 06 (hereinafter referred to as "the said Shares"). The chain of documents in respect of the said Premises are (1) The First Agreement i.e. Agreement for Sale dated 30" September 1997 read with Deed of Confirmation dated 19" May 1999 was executed between MYS. BHARAT IRON & STELL INDUSTRIES and SHRI BHALCHANDRA RAMCHANDRA LIMAYE. The said SHRI BHALCHANDRA RAMCHANDRA LIMAYE (mother) & (3) SHRI RAMCHANDRA COVIND LIMAYE (father) AND (II) The Second Agreement i.e. Agreement for Sale dated 19" November 2010 was executed between (1) MRS. MEGHANA BHALCHANDRA LIMAYE, (2) SHRI RAMCHANDRA GOVIND LIMAYE (sold MRINALINI RAMCHANDRA LIMAYE, (3) SHRI RAMCHANDRA GOVIND LIMAYE (sold MRINALINI RAMCHANDRA LIMAYE, (2) SHRI RAMCHANDRA GOVIND LIMAYE (sold MRINALINI RAMCHANDRA LIMAYE, (2) SHRI RAMCHANDRA GOVIND LIMAYE (sold MRINALINI RAMCHANDRA LIMAYE, (2) SHRI RAMCHANDRA GOVIND LIMAYE (sold MRINALINI RAMCHANDRA LIMAYE, (2) SHRI RAMCHANDRA GOVIND LIMAYE (sold MRINALINI RAMCHANDRA LIMAYE, (2) SHRI RAMCHANDRA GOVIND LIMAYE (sold MRINALINI RAMCHANDRA LIMAYE, (2) SHRI RAMCHANDRA GOVIND LIMAYE (sold MRINALINI RAMCHANDRA LIMAYE, (sold MRINALINI RAMCHANDRA GOVIND LIMAYE, (sold MRINALINI RAMCHANDRA LIMAYE, (sold MRINALINI RAMCHANDRA LIMAYE, (sold MRINALINI RAMCHANDRA LIMAYE, (sold MRIN

any part thereof including but not limited either by way of sale, exchange, let, lease, sub ease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage nheritance, predecessor-in-title, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust inheritance, predecessor-in-title, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust possession of original title deeds or encumbrance howsoever, family arrangement, settlement, decree or order of any Court of Law or any other authority, contracts, agreements, development rights or otherwise of whatsoever nature are hereby required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentione below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there exists no such claims or demands in respect of the said Premises and then the claims or demands in rany, of such person/s shall be treated as waived and abandonee to all intents and purposes and the title of the said Premises shall be presumed as clear, marketable and free from encumbrances.

Mumbai Dated this 17" day of July 2023.

Advocate High Cour 401/402, Sainath House, B.P.S Cross Road No. 1 Near Sharon School, Mulund (West), Mumbai - 400 080



Andheri (West) Branch 1/B, Alka Chambers, S.V. Road, Andheri West, Mumbai- 400058. Tel: 022-26248404/26706447 Email: vjandh@bankofbaroda.co.in web: www.bankofbaroda.com

## Appendix IV POSSESSION NOTICE [Rule 8 (1)] (For Immovable pro Whereas The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda

inder the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers onferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interes (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 06.03.2023 calling upon the Borrower Mr. Rafiul Hoda Khan S/o Mr. Kamrul Hoda Khan and Mrs. Nazifa Neelam R. H. Khan W/o Mr. Rafiul Hoda Khan to repay the amount mentioned in the notice being Rs. 64,01,525.42 (Rupees Sixty Foundation Lakh One Thousand Five Hundred and Twenty Five and Fourty Two Paise Only) and interest thereon till date within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/he under sub section (4) of Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 13th day of July of the year 2023. The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not t deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **Bank of Baroda** for an amount of **Rs. 64,01,525.42 (Rupees Sixty** 

Four Lakh One Thousand Five Hundred and Twenty Five and Fourty Two Paise Only) and interest thereon till date The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect o ne available to redeem the secured assets

**DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY** All that part and parcel of the property consisting of Flat No. 201, 2nd Floor

Building No. B-68, Moreshwar Shantinagar CHS Limited, Sector -I, Shantinaga Mira Road East, Thane - 401107, Maharashtra situated on land bearing Survey No. 745, New Survey No. 100, at Village Mira/Bhayander Muncipal Corporation

Bounded : On the North by : Station Road, On the South by : Building No 35/36, On the East by: Building No. 69 & 70, On the West by: Building No. 65

Date: 13-07-2023

**Authorised Office** 

PUBLIC ANNOUNCEMENT [Regulation 31 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016] FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS

The said list of stakeholders is available for inspection by the persons who submitted proofs of claim or by members, ex-directors and guarantors of Aaj Ka Anand Papers Limited — In Liquidation. For this purpose, kindly visit the website of Insolvency & Bankruptcy Board of India (https://ibbi.gov.in).

Date: 14 July 2023 Place: Mumbai, India

For Aaj Ka Anand Papers Limited – In Liquidation

(Registration No. IBBI/IPA-002/IP-N00033/2016-17/10070) (AFA No: AA2/10070/02/171023/202216- Validity Date: 17/10/2023) Level 11, Platina, C-59, G Block, BKC, Bandra (East), Mumbai 400 051, India Email – akapl.liq@gmail.com & jit1.jain@gmail.com

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that our client **Classic Shelcon Pvt. Ltd.** has filed Appeal (L) No. 19145 of 2023 and Interim Application (L) No. 19149 of 2023 challenging the Order dated 23.06.2023 passed by the Ld. Single Judge of the Hon'ble Bombay High Court, in respect of illegal termination of Development Agreement and Power of Attorney dated 10th April, 2013, executed with Modern Usha Colony Co-operative Housing Ltd. for redevelopment of land ad-measuring 7293.9 sq. mts. or thereabout together with the tenements and buildings standing thereon known as "Modern Usha Colony Co-operative Housing Ltd." situated at final plot no. CTS No. 307/49/B, 307/49/C, 307/49/D, 307/49/E, Plot Nos. 7, 8, 9 and 10 at village Valnai, District Borivali. We are compelled to take steps against the Modern Usha Cooperative Housing Ltd. for the arbitrary and illegal actions by issuing tender for redevelopment while our client has subsisting rights in the property. We further inform the public at large that now the said property is in LITIGATION and pending hearing and adjudication and therefore, not to deal with or enter upor any arrangement with "Modern Usha Colony Co-operative Housing Ltd. in respect of aforesaid property and any such dealing and/or arrangement in respect of said property shall not be binding upon our client. Anyone entering upon any agreement with "Modern Usha Colony Co-operative Housing Ltd." either in the form of Re-development or an agreement o any other nature shall be doing so entirely at his own risk as to costs and consequences, which please note

RIZWAN MERCHANT & ASSOCIATES, ADVOCATES.

Old Oriental Buliding, Opp. HSBC Bank, Office No. 6B, 1st Floor, Nagindas Master Rd., Flora Fountain, Fort, Mumbai - 400001. **Dated:** 15/7/2023

यूनियन बेंक **Union Bank** 

Stressed Asset Management Branch, Mumbai ,Ground Floor, Bharat House, M.S. Marg, Fort, Mumbai — 400 001,E-mail: samvmumbai@unionbankofindia.bank

Notice regarding enforcement action under the SARFAESI Act Notice to Borrower/ Mortgagor/ Promoter/ Guarantors under Section 13(4) of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 for taking possession of Secured Assets

Whereas, the undersigned being the Authorized Officer of Union Bank of India ("Bank") initiated action under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("Act") and in exercise of powers conferred Section 13(2) read with Rule 3 of and in exercise of powers conterred Section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Rules") issued a Demand Notice dated March 24, 2023 calling upon M/s Future Brands Limited (the Borrower), M/s Bansi Mall Management Company Private Limited. (Corporate Guarantor/ Mortgagor), M/s Future Ideas Company Limited (Promoter) and Mr.Rakesh Biyani and Mr. Kishore Biyani (Personal Guarantors) to repay the amount mentioned in the notice being Rs. 273,70,17,478.50/- (Indian Rupees Two Hundred Seventy Three Crores Seventy Lakhs Seventeen Thousand Four Hundred Seventy Eight and Fifty Paiso Opk) ("Outstanding Amount") psychologod Role and English Paiso (2014) ("Outstanding Amount") psychologod Role and English Paiso (2014) ("Outstanding Amount") psychologod Role and Role as an Espherou 28, 2013 Paise Only) ("Outstanding Amount") payable and due as on February 28, 2023 and further interest at contractual rates on the aforesaid amount, incidental expenses, costs, charges, etc. incurred and accruing on daily basis thereafter till the date of payment and / or realization within 60 days from the date of the

An Amount due to the PNB as on 31.12.2022 is Rs. 104.83.70.087.00 (One hundred four crore eighty three lac seventy thousand eighty seven only) with further interest w.e.f. 01.01.2023 until payment in full.

Total amount due of Union Bank of India and PNB is Rs. 378,53,87,565.50 (Three hundred seventy eight crore fifty three lac eighty seven thousand five hundred sixty five and paisa fifty only) respectively from 28.02.2023 and 31.12.2022 plus further interest and expenses.

1. The Borrower/Mortgagor/Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower / Mortgagor/ Promoter /Guarantors that the Bank has an first and exclusive charge on pari-passu basis with PNB over the trademarks described herein below and has taken possession of over the trademarks described herein below and has taken possession of the property in exercise of its powers under the deed of hypothecation dated July 30, 2019 and deed of hypothecation dated June 5, 2021 (collectively referred to as "DOHs") and Section 13(4) of the said Act read with rule 4 of the said Rules. First & exclusive charge on pari-passu basis with PNB (erstwhile Oriental Bank of Commerce ) on Escrow account for proportionate receivables from Future Retail Ltd / Future Lifestyle Fashions Ltd (FLFL) / Future Consumer Ltd (FCL) / generated through various Royalty payments agreements for the brands charged in favour of bank.Assignment of Royalty Agreement between Borrower & Licensee (FRL/FLFL/FCL) for the brands charged in favour of the pank First part-passu, charge on receivables hrands charged in favour of the bank. First part-passu charge on receivables arising out of deposits to be given for acquisition & developments of brands for brand licensing business & securing OOH media space in Malls, Stores & Retail Outlets.

2. The Borrower/Mortgagor/Guarantors in particular, as well as the othe responsible parties mentioned above and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank for the Outstanding Amount plus further interest, penal interest, and other amounts due and payable at contractual rates on the aforesaid amount, incidental expenses, cost, charges, etc. incurred and accruing thereon or daily basis, until date of actual receipt of full amount by

The Borrower/Mortgagor/Guarantors' attention is invited to provisions of sub-Section (8) of Section 13 of the Act, in respect of time available to them to redeem the secured assets

Descripition of the Movable Property

	(viii) "SHATRANJ",( and details of their	(viii) "SHATRANJ",(xi) "SHYLA" and (x) STUDIO NYX' and details of their registrations are described below:				
Sr.	Trademark	Country	Class	Registratio		
<b>No</b> 1	BARE	India	14	No. 744394		
2	BARE	India	18	744395		
3	BARE	India	24	744396		
4	BARE	India	25	744397		
5	BARE (Label)	India	26	744398		
-	, ,					
6	BARE ACCESSORIES	India	25	744393		
7	BARE ACCESSORIES (LABEL)	India	18	744392		
8	BARE DENIM (LABEL).	India	24	744400		
9	BARE DENIM (LABEL)	India	25	744401		
10	BARE Keeping it real (Logo)	India	3.9	1814336		
11	BARE Keeping it real (Logo) .	India	25	3408908		
12	BARE LEISURE (LABEL)	India	25	744402		
13	BARE SPORTS (LABEL)	India	25	744406		
14	BARE STORE (LABEL)	India	24	744404		
15	BARE STORE (LABEL)	India	25	744405		
16	BARE WEARBARE GET LUCKY (BAR LABEL)	India	25	744403		
17	BARE WORK (LABEL)	India	24	744407		
18	BARE WORK (LABEL)	India	25	744408		
19	D J & C DATE (word)	India	3	2021112		
20	D J & C HANGOUT (word)	India	3	2021114		
21	D J & C SHINE (Logo)	India	3	2105699		
22	D J & C SHOW STOPPER (Logo)	India	3	2105701		
23	D J & C SPARKLE (Logo)	India	3	2105700		
24	D J & C STREET (word)	India	3	2021113		
25	DJ & C (SPORT) (Label)	India	25	1266487		
26	DJ & C COOL BHI, HIT BHI (LABEL)	India	25 & 28	1506215		
27	DJ & C COOL BHI, HIT BHI (WORD)	India	25 & 28	1506214		
28	DJ & C DENIM JEANS & COOL CASUALS (Label)	India	25	1216022		
29	DJ & C Look Famous (Logo)	India	9, 12, 14, 18	1814333		
30	DJ & C SPORT (LOGO)	India	25	1302140		
31	DJ & C SPORT (LOGO)	India	28	1302110		
32	Dreamline For the home of your dreams (Logo)	India	11, 16,18, 22	1814351		
33	KNIGHTHOOD (KNIGHT IN COR- PORATE ARMOUR)	India	25	1232893		
34	KNIGHTHOOD SHIRTS - A Title of Excellence (LABEL)	India	25	744391		
35	SRISHTI & Sun Device (Hindi Logo)	India	25	1294801		
36	Srishti(Label)	India	25	3408909		
-	SRISHTI(Logo)	India	25	1294800		
37	CTee(LOGO)	India	25	1232888		
37 38	C lee(LOGO)		1	1228885		
_	HAUTE 'N' SPICY	India	25	1220003		
38 39	HAUTE 'N' SPICY					
38	HAUTE 'N' SPICY HAUTE 'N' SPICY (LOGO) "PINK and BLUE FOR SUNKY	India India India	25 25 25	1232886 1216023		
38 39 40 41	HAUTE 'N' SPICY HAUTE 'N' SPICY (LOGO) "PINK and BLUE FOR SUNKY KIDS (Label)"	India India	25 25	1232886 1216023		
38 39 40	HAUTE 'N' SPICY HAUTE 'N' SPICY (LOGO) "PINK and BLUE FOR SUNKY	India	25	1232886		

All applications or registrations pertaining to the hypothecated trademarks whether or not mentioned in the table hereinabove, form part of the hypothecated assets, along with any other intellectual property as agreed upon inter alia between the Borrower and the Bank in accordance with the erms of the facility and security documents including the DOHs

Place : MUMBAI Authorized Officer, Union Bank of India

## AAJ KA ANAND PAPERS LIMITED (IN LIQUIDATION)

NOTICE is hereby given that the list of stakeholders of Aaj Ka Anand Papers Limited — In Liquidation has been filed by the liquidator with the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai on 14 July 2023.

Any modification in the list of stakeholders shall require the approval of the Hon'ble National Compan Law Tribunal, Mumbai.

Sd/-Jitender Kumar Jain, Advocate Liquidator

याद्वारे सूचित करण्यात येते की आमचे अशिल, **मे. मुथूट फायनान्स लि. (GSTIN 32AABCT0343B1Z7), नोंदणीकृत कार्यालयः 2 रा मजला, मथूट चेंबर्स, बॅनर्जी रोड,** कोची-682018, केरळ, भारत, CIN: L65910KL1997PLC011300, दूरध्वनी: +91 484-2396478, 2394712, फॅक्सः +91 484-2396506, mails@muthootgroup.com, www.muthootfinance.com खाली दिलेल्या तपशिलानुसार, थकबाकीदार कर्जदारांनी, त्यांच्या नावे गहाण ठेवलेल्या दागिन्यांचे लिलाव (31.03.2022 कालावधीपर्यंतची NPA खाती) करणार आहेत

## प्रथम लिलावा तरीखः 25.07.2023

Chalisgaon (MA): BLS-18, MAL-2574, 3108, MDL-1491, 1645, 1957, 1978, 2005, 2016, 2094, 2182, 2333, 2377, MUL-8002, 10262, RGL-1991, 2806, 2989, 3366, 3525, 3526, 3912, 4215, 4630, 4635, 4977, 4982, 5280, 5368, 5417, 5418, 5464, 5479, 5507, 5534, 5592, 5791, 5795, 5806, 5826, 5833, 5839, 5878, 5907, 6030, 6065, 6086, 6112, 6180, 6313, 6344, 6354, 6374, 6384, 6455, 6631, 6637, 6656, 6733, 6761, 6829, WBS-62

दुसन्या लिलावाची तरीखः 26.07.2023, Auction Centre: Muthoot Finance Ltd., Shop/Office No. 10, 11, 12, & 13, Upper Ground Floor of CTS No. 3558, Major Complex, Major Corner, Ghat Road, Chalisgaon, Distt. Jalgaon, Maharashtra-424101

Ahmednagar: BLS-26, 27, MAL-2122, MDL-1152, 1181, 1219, 1294, 1316, 1319, 1389, 1396, 1397, 1535, MEG-11, MUL-10263, 11639, 11667, 11677, 11678, 11679, 11692, 11752, 11764, 11775, 11790, 11855, 11913, 11920, 11926, 11933, RGL-560, 684, 736, 818, 885, 891, 967, 988, 1032, 1286, 1298, 1356, 1359, 1414, 1423, 1458, 1553, 1581 1587, 1642, Sangamner (MA): MAL-1497, MUL-5357, 7771, 7941, 10296, 10339, 10393, 10403, 10430, 10460, RGL-1381, 1420, 1464, 1530, 1555, 1669, 1693, 1875, 1939 2032, 2089, 2117, 2182, 2221, 2357, 2393, 2410, 2446, 2457, 2481, 2483, 2518, 2538, 2540, 2581, 2724, 2818, 2957, 3027, 3124, Jamkhed (MA): MDL-1277, 1546, MUL-5336 RGL-4108, 4639, 4684, 4693, 4879, 5041, 5113, 5259, 5358, 5480, 5559, 5577, 5608, 5611, 5635, 5646, 5650, 5678, 5693, 5948, 5982, 5990, 6114, 6206, 6224, Shrirampu (MA): BLS-7, MAL-2131, 2221, 2328, MUL-7932, 9715, RGL-1199, 1857, 2043, 2453, 2591, 2751, 2820, 3110, 3368, 3678, 3737, 3753, 3809, 3815, 3888, 4014, 4018, 4024 4054, 4213, 4222, 4312, 4461, 4498, 4528, 4719, 4795, 4815, 4817, 4818, 4845, 4883, 5004, 5113, 5206, 5278, 5283, 5373, 5463, 5469, 5493, 5610, 5640, 5706, 5813, 5836 5858, 6172, 6187, 6263, 6371, 6849, Ahmednagar-Sarjepura: MAL-1788, 2035, MDL-1044, 1157, 1169, 1226, 1286, 1310, 1338, 1343, MUL-8993, 9279, 9876, 9892, 10142, 10496, 10566, 10618, 10721, 10772, 10774, 10810, 10828, 10846, 10866, 10881, 10930, 11013, 11037, 11077, 11078, 11132, 11143, 11160, 11194, 11262, 11354, 11385, 11439, 11466, 11481, 11552, 11562, 11581, RGL-683, 699, 717, 838, 859, 937, 997, 999, 1006, 1066, 1154, 1554

दुसन्या लिलावाची तरीखः 27.07.2023, Auction Centre: Muthoot Finance Ltd., Kamda House, First Floor, Plot No. 196/4, Above Federal Bank, Savedi Road, Ahmednagar,

Aurangabad-Jalna Road: BLS-4, 5, MAL-2045, 2401, 2581, MDL-905, 1027, 1345, 1383, 1400, 1406, 1461, 1515, 1618, 1647, 1660, 1675, 1761, 1849, 1852, MEG-15 MHP-169, MUL-7553, 8213, 9911, 10099, 10142, 10248, 10355, 10357, 10359, 10380, 10394, 10395, 10421, 10441, 10447, 10457, 10463, 10487, 10629, 10632, 10650, 10658, 10699, 10715, 10727, 10733, 10746, 10876, 10894, 10920, 10946, 10955, 11071, 11085, 11152, 11163, 11208, 11302, SRS-176, Aurangabad-Nirala Bazar: MAL-1994, 2027, 2138, 2139, 2309, 2553, 2558, 2614, 2704, MDL-1391, 1441, 1642, 1752, 2033, 2066, 2081, 2097, 2099, 2146, 2180, 2230, 2328, 2345, 2450, 2464, 2499, 2605, 2625, 2657 2779, 2851, 2861, 2916, 2975, 2987, MUL-5022, 8502, 10646, 10924, 10932, 10958, 11127, 11477, 11569, 11597, 11717, 11750, 11893, 11924, 11929, 11946, 11960, 12169, 12197, 12265, 12276, 12295, 12307, 12310, 12391, 12399, 12401, 12485, 12544, 12559, 12609, 12723, 12724, 12726, 12736, 12774, 12781, 12828, 12875, 12879, 12896, 12903, 12958, 13036, 13037, 13071, 13074, 13109, 13151, 13173, 13209, 13253, 13271, 13296, 13315, 13336, 13349, 13350, 13452, 13456, 13471, 13507, 13517, 13988 MWS-7702, 8071, 9787, 11680, Aurangabad-Cidco: MAL-2297, 2455, 2989, 3191, 3347, MDL-1385, 1911, 2034, 2035, 2047, 2080, 2082, 2121, 2143, 2172, 2307, 2573, 2613 2630, 2736, 2744, MSL-11893, MUL-12171, 15262, 15270, 15432, 15493, 15651, 15692, 15713, 15772, 15798, 15844, 15877, 16018, 16034, 16056, 16140, 16148, 16168 16169, 16188, 16260, 16265, 16299, 16320, 16372, 16387, 16411, 16425, 16459, 16464, 16471, 16555, 16562, 16563, 16564, 16613, 16623, 16628, 16649, 16658, 16664 16742, 16756, 16765, 16866, 16873, 16902, 16954, 16987, 17047, 17051, 17066, 17093, 17128, 17129, 17130, 17131, 17132, 17158, 17227, 17264, 17274, 17367, 17374 17421, 17562, Aurangabad-Osmanpura: BLS-36, 45, 46, 54, 86, MAL-873, 925, MDL-829, 868, 911, 930, 935, 975, 1007, 1022, 1091, 1138, 1162, 1245, MHP-63, MUL-3036 3231, 3864, 4274, 4337, 4398, 4403, 4429, 4436, 4447, 4462, 4467, 4484, 4485, 4490, 4509, 4513, 4567, 4580, 4658, 4675, 4690, 4725, 4732, 4811, 4831, 4837, 4864, 4878 4904, 4950, 4953, 4970, 4977, 4993, 4994, 4996, 5001, 5021, 5041, 5067, 5069, 5118, 5154, MWS-1304, SRS-5, 128, Walu j(MA): BLS-17, 26, 69, MDL-820, 826, 856, 898, 945 950, 968, 1022, 1030, 1095, 1114, 1164, 1236, 1269, 1336, 1349, 1357, 1362, 1489, 1513, 1543, 1569, 1617, MUL-7636, 10177, 11203, 11214, 12982, 13105, 13117, 13153 13159, 13202, 13209, RGL-424, 519, 904, 1059, 1155, 1200, 1273, 1433, 1537, 1611, 1665, 1687, 1701, 1703, 1772, 1843, 1864, 1874, 1956, 1997, 2078, 2094, 2131, 2134 2203, 2226, 2266, 2283, 2301, 2338, 2396, 2415, 2426, 2505, 2530, 2557, 2594, 2613, 2619, 2620, 2647, 2692, 2729, 2732, 2810, 2851, 2882, 2894, 2965, 2977, 2993, 3216 3932, SRS-68, Garkheda (MA): MDL-588, 651, 703, 802, 869, MUL-3494, 4141, 4315, 4324, 4377, 4440, 4451, 4463, 4464, 4479, 4520, 4521, 4527, 4547, 4563, 4572, 4586 4591, 4686, 4747

दुसन्या लिलावाची तरीखः 28.07.2023, Auction Centre: Muthoot Finance Ltd, Plot No. 4 & 5, First Floor, Ahinsa Bhavan, Opp. Big Bazar, Jalna Road, Aurangabad, Maharashtra-431001

Jalna (MA): MDL-363, MSS-5, MUL-1868, 1895, 2609, 2804, 2812, 2851, 4002, 4069, 4106, 4142, 4207, 4247, 4293, 4345, 4389, 4394, 4419, 4440, 4526, 4566, 4650, RGL-655, 1084, 1226, 1231, 1270, 1286, 1322, 1344, 1471, 1503, 1553, 1556, 1564, 1581, 1696, 1869, 1943

दुसन्या लिलावाची तरीखः 29.07.2023, Auction Centre: Muthoot Finance Ltd., Panch Complex, First Floor, Mama Chowk, D.Raja Road, Opp. Andhra Bank, Jalna-431203 ु शाखा शीर्षकाखाली दाखविलेल्या कर्ज खात्यांच्या संदर्भातील लिलाव संबंधित शाखांमध्ये घेतले जातील परंतु कृपया नोंद घ्या की जर हा लिलाव दिलेल्या दिनांकाला पूर्ण झाला नाही तर, तो लिलाव त्यासंदर्मात अनुक्रमे **दुसन्या लितावाच्रया तारखेता दिलेत्या** नीलामी केंद्र इथे घेतला केला जाईल आणि पुढे सदर दागिन्यांचा तरी देखील यशस्वीपणे लिलाव झाला नाही तर असा लिलाव त्यानंतरच्या दिवशी चालू राहील. यासंदर्भात कोणतीही पुढील सूचना जारी केली जाणार नाही.

कोहली अँड सोबती, अँडवोकेट्स, ए 59ए, पहिला मजला, लाजपत नगर-।, नवी दिल्ली - 110024

**टीपः** ग्राहक आमच्या अशिलाकडील थकबाकी भरून, नियोजित लिलाव दिनांकाच्या पूर्वी त्यांचे तारण ठेवलेले दागिने सोडवून घेऊ शकतात. अधिक माहिती साठी संपर्क साधा recoverynorth@muthootgroup.com कॉल कराः 7834886464, 7994452461.

# CUB

## सिटी युनियन बँक लिमिटेड

क्रेडीट रिकव्हरी ॲण्ड मॅनेजमेंट डिपार्टमेंट **प्रशासकीय कार्यालय :** क्र. २४-बी, गांधी नगर कुंबकोणम-६१२ ००१, **ईमेल आयडी :** crmd@cityunionba फोन: ०४३५-२४३२३२२, फॅक्स: ०४३५-२४३१७४६

सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये पुनर्निविदा-नि-लिलाव विक्री सूचना बालील मिळकत/ती या **सिटी युनियन बँक लिमिटेड** कडे गहाण आहेत त्या कर्जदार/हमीदार **क्र. १) श्री** गिरिश भिकाजी गोडांबे, श्री. भिकाजी शिवराम गोडांबे यांचा मुलगा, येथे २, सिद्धिविनायक चाळ, सुभाष रोड, त्रिसंगम सोसायटी जवळ, चिंचोळी पाडा, डोंबिवली पश्चिम, ठाणे-४२१२०२. क्र. २) . सौ. भाग्यश्री भिकाजी गोडांबे. श्री. भिकाजी शिवराम गोडांबे यांची पत्नी. येथे २. सिद्धिविनायव चाळ, सुभाष रोड, त्रिसंगम सोसायटी जवळ, चिंचोळी पाडा, डोंबिवली पश्चिम, ठाणे-४२१२०२. क्र ३) श्री. भिकाज शिवराम गोडांबे, येथे २, सिद्धिविनायक चाळ, सुभाष रोड, त्रिसंगम सोसायटी जवळ. चिंचोळी पाडा, डोंबिवली पश्चिम, ठाणे-४२१२०२ यांचेकडून १३.०७.२०२३ रोजीस र २२,१२,१०४/- (रुपये बावीस लाख बारा हजार एक्शे चार मात्र) सह एकत्रित १४.०७.२०२३ पासन ते प्रभारीत होणारे पुढील व्याज आणि इतर खर्च, बँकेकडे इतर थकबाकीच्या वसुलीकरिता सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) व ९ अंतर्गत बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे निविदा-नि-जाहीर लिलावाने विकण्यात येणार आहे.

आमच्या बँकेकडे गहाण असलेली स्थावर मिळकत (श्री. गिरिश भिकाजी गोडांबे, श्री. भिकाजी शिवराम गोडांबे यांचा मुलग आणि सौ. भाग्यश्री भिकाजी गोडांबे, श्री. भिकाजी शिवराम गोडांबे यांची पत्नी)

व्हिन्यु गाव अझाडे गोळवली, डोंबिवली (पूर्व), तालुका कल्याण, जिल्हा ठाणे च्या शहर सर्व्हे क्र. १७५९ १७७८, १७७९, १७८० आणि १७८१ येथे असलेल्या, वसलेल्या आणि स्थित वसंत हाईट्स नावाच्या बिल्डिंगीमधील ४थ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ४०६, मोजमापित ५७५ चौ.फूट बिल्टअप क्षेत्र. पूर्वेस- रोड, पश्चिमेस-बिल्डिंग, उत्तरेस-बिल्डिंग, दक्षिणेस-बिल्डिंग.

	राखीव किंमत : रु. २४,००,०००/-					
(रुप	(रुपये चोवीस लाख मात्र)					
f	लेलावाचा तपशील					
निविदा नि लिलाव विक्रीची तारीख	ठिकाण					
	सिटी युनियन बँक लिमिटेड,					
	मुंबई-कल्याण शाखा,					
०७.०८.२०२३	क्र. १-ई, रामकृष्ण नगर, मुरबाड रोड, कल्याण					
·	पश्चिम, मुंबई, ठाणे- ४२१३०४.					
	दरध्वनी क्र. ०२५१-२२०३२२२, सेल क्र. ९३२५०५४२५२					

निविदा-नि-लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्ती : (१) इच्छुक बोलीदाराने लिलावाकरिता व्यक्तिशः हजर राहणे आणि व्यक्तिशः सहभागी होणे आणि तो/ती स्वत करिता बोली करीत असल्याची लेखी घोषणा करणे आवश्यक आहे. (२) इच्छुक बोलीदार **व्यवस्थापक, सिर्ट** ठाणे– ४२१३०४. यांचेकडून निविदा प्रपत्र प्राप्त करू शकतात. (३) इच्छुक बोलीदाराने याद्वारे अधिसूचि केल्यानुसार निविदा-नि-लिलाव विक्रीच्या तारखेस दु.१२.०० <mark>वा. किंवा पूर्वी ''सिटी युनियन बॅंक</mark> **लिमिटेड''** च्या नावे काढलेल्या राखीव किंमतीच्या १०% च्या इअरकरिता पे ऑर्डर/डिमांड ड्राफ्टसह एकत्रित **प्राधिकृत अधिकारी, सिटी युनियन बँक लिमिटेड** यांच्या नावे मोहोरबंद लिफाफ्यातूनच फक्त विहित निविद प्रपत्रातून त्यांच्या बोली सादर करणे आवश्यक आहे. (४) मिळकतीचे निरीक्षण आणि इतर तपशिलाकरिता इच्छक खरेटीदार **टेलिफोन क. ०२५१-२२०३२२२२. सेल क. ९३२५०५४२५२** वर संपर्क करू शकतात (५) मिळकत/ती ''जे आहे जेथे आहे'' आणि ''जे आहे जसे आहे'' तत्त्वाने विकण्यात येतील. (६) मोहोरबंद निविदा याद्वारे अधिसूचित केल्यानुसार निविदा-नि-लिलाव विक्रीच्या तारखेस **दु. १.०० वा.** इच्छुक बोलीदारांच्या उपस्थितीत उघडण्यात येतील. विक्री बंद निविदेच्या मार्गाने होणार असली तरीही प्राधिकत अधिकारी त्यांच्या स्वत:च्या निर्देशाने निविदा लिलाव प्रक्रिया बंद होतेवेळी प्राप्त एकापेक्षा उच्चतम बोलीच प्रस्ताव देण्यास इच्छुक बोलीदारांच्या दरम्यान खुला लिलाव करतील आणि त्यानंतर उच्चतम बोली करणाऱ्य व्यक्तीला विक्री निश्चित करण्यात येईल. तथापि, विक्री, सिटी युनियन बँक लिमिटेडच्या निश्चितीच्या अधीन राहील. (७) यशस्वी बोलीदाराने विक्री पूर्ण झाल्यानंतर **त्वरित** विक्री रकमेच्या २५% **(भरलेली इअर धरून**) आणि ७५% ची उर्वरित रक्कम विक्री निश्चितीच्या तारखेपासून **१५ दिवसांत** जमा करणे आवश्यक आहे कसूरवार ठरल्यास अगोदर जमा केलेली २५% रक्कम जप्त करण्यात येईल. (८) विक्री प्रमाणपत्र हे येथील विहित कालावधीत संपूर्ण विक्री मोबदला प्राप्त झाल्यानंतर फक्त यशस्वी खरेदीदाराच्या नावे प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे जारी करण्यात येईल. (९) यशस्वी खरेदीदाराने कायद्यानुसार प्रयोज्य मुद्रांक शुल्क, नोंदणी प्रभार इ. असे अभिहस्तांतरणाकरिता देय प्रभार/शुल्क भरायचे आहेत. (१०) यशस्वी बोलीदाराने काही असल्यास सांविधिक थकबाकी (कायदेशीर घराचा कर. वीज प्रभार आणि अन्य थकबाकी). टीडीएस. जीएसटी काही असल्यास शासन, शासकीय उपक्रम, स्थानिक मंडळाची थकबाकी भरायची आहे. (११) प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे कोणतेही कारण न देता बोली स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा विक्री पुढे ढकलणे किंवा रद्द करण्याचे सर्व अधिकार

ठिकाण: कुंबकोणम, दिनांक: १५.०७.२०२३ नोंद. कार्यालय : १४९, टी.एस.आर. (बीग) स्ट्रीट, कंबकोणम, थंजावूर जिल्हा, तामिळनाडु - ६१२ ००१,

सीआयएन - एल६५११०टीएन१९०४पीएलसी००१२८७



Notice is hereby given that we are investigating the title of Shri Hasmukh Harjivanda Soni ("Transferor") residing at the below mentioned address, the property described nereunder as Flat No. 2102, admeasuring 621 sq. feet carpet area, 21st floor, of Ivor Tower CHSL with 2 Car Parking Space, Original Plot no.357, Final Plot no.1027 of TPS IV Mahim, CS No.1138 of Lower Parel Div. situated at junction of Gokhale Rd & Sayani Rd, Prabhadevi, Mumbai – 400025 within the limits of MCGM G/S Ward and 10 (Ten) fully paid up shares of Rs.50/- each bearing distinctive Nos.221 to 230 (bott inclusive), under Certificate No.23, dated 12-02-2019, which our client is desirous of purchasing from the Transferor. All persons/entities including a company, banks, financial institutions, non-banking financial institutions, a firm, an association of persons or a body of individuals whether incorporated or not, lenders and/ or crediton having any benefits, titles, claims, objections, demands or rights or interest in respec of the property or any part thereof by way of inheritance, sale, transfer, share, mortgage, pledge, charge, lease, lien, license, assignment, tenancy, gift, exchange encumbrance, family arrangement/settlement, bequest, succession, maintenance, easement, trust, possession, decree or order of any court of law, contracts / agreements/memorandum of understandings, letter of intent/heads of terms, development rights, partnership, right of way, lis-pendens, reservation, power of attorney, option, right of first refusal, pre-emption or any liability or any commitmer or otherwise of whatsoever nature ("Claims") are hereby required to make the same known in writing to the undersigned at the below mentioned address, along with 7copies of necessary supporting documents within 7 (seven) days from the date of publication hereof, failing which it shall be deemed that the claimant(s) has / have relinquished such Claims and/or waived the right to exercise such Claims and the sale will be completed in favour of our client without reference to any such Claims. Dated 13/07/2023.

Sd/- Nimesh Dharod, Advocate High Court, 503, Gyaneshwar Apt, VS Marg, Prabhadevi, Mumbai-400025

Date - 17 July 2023

## मुंबई विडी तंबाखू व्यापारी सहकारी पतपेढी मर्यादित ,मुंबई

रिज .क्रं .बी .ओ .एम ./आर .एस .आर ./९७७/१९७९ सहजीवन को.ऑ.हौ.सो.,तळमजाला ,ऋम नं. १० व १९ , ना .म .जोशी मार्ग ,मुंबई ४०० ०१३ मो .८६५७४२०७७२

Form "Z" नियम १०७ चा उपनियम (११ (डी -१ ))

ज्या अर्थी खालील सही करणार वसुली अधिकारी **श्री गणेश अर्जुन चव्हाण, मुंबई विडी तंबाखू व्यापारी <b>ाहकारी पतपेढी मर्यादित , मुंबई** यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चा नियम १०७ नुसार लम १०१ दावा क्र .११/२०२३ ची मागणी नोटीस दिनांक १८.०४.२०२३ रोजी हुकुमनाम्य , र्जदार व जामीनदार यांस बजावली कि

कर्जदार श्री . चंद्रशेखर श्रीरंग कुलकर्णी . रूम नं ३८, दि जुहू वर्सोवा एकता को ऑप हौसिंग सायटी , जुहू वर्सोवा लिंक रोड , अंधेरी (पश्चिम) मुंबई ४०००५३. नोटीस मध्ये उल्लेख केलेली खकम 5.9९.**५६.२५७/- ( अक्षरी रक्कम रु.एकोणीस लाख छप्पन हजार दोनशे सत्तावण्ण फक्त** ) व त्यावरील याज नोटीस मिळाले पासून १० दिवसांच्यामध्ये परतफेड करावी . परंतु सदर आदेशातील निर्णय कर्जदार ादर रक्कमेची परतफेड करण्यास अपयशी ठरल्यामुळे खालील सही करणार यांनी दिनांक २३.०६.२०२३ रोजी जप्ती नोटीस देवून खाली नमूद केलेली मालमत्तेंचा प्रतिकात्मक ताबा घेतलेला आहे

आदेशातील निर्णय कर्जदार देय रक्कमेची परतफेड करण्यास अपयशी ठरल्यामुळे या द्वारे त्यांना व ामाम लोकांना सूचना देण्यात येत आहे की , खालील नमुद सही करणार यांनी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१ चा नियम १०७ चा उपनियम ख(११(डी -१)) नुसार बहाल करण्यात आलेल्या धेकारान्वये खालील नमूद मालमत्तेचा **प्रतिकात्मक ताबा दिनांक १०.०७.२०२३** रोजी घेतला आहे .

विशेष करून आदेशात निर्णय कर्जदार व तमाम लोकांना सावध केले जाते कि , सदर मालमत्ते बाबत ाताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेशी कोणताही व्यवहार केलेस तो संस्थेस बंधनकारक राहण। नाही व या उपरही व्यवहार केलेस तो **मुंबई विडी तंबाखू व्यापारी सहकारी पतपेढी मर्यादीत , मुंबई** य संस्थेचा रु.२०,०५,८८८ /- ( अक्षरी रक्कम रु.वीस लाख पाच हजार आठशे अठ्ट्याऐंशी फक्त ) व ।।वरील व्याज + दंड व्याज +इतर खर्च या रक्कमेचा बोजास अधीन राहील याची नोंद घ्यावी.

	स्थावर र	।।लमत्तेचे वर्णन
अ.क्र.	निर्णय कर्जदार नाव व वसुली दाखला क्र .व दिनांक	मालमत्तेचे वर्णन
8		रूम नं ३८ , दि जुहू वर्सोवा एकता को ऑप हौसिंग सोसायटी , जुहू वर्सोवा लिंक रोड , अंधेरी (पश्चिम)मुंबई ४०००५२

देनांक : १६.०७.२०२३

वसुली व विक्री अधिकारी श्री .गणेश अर्जुन चव्हाण ( महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व कलम १५६ (२) व नियम १९६१ चा नियम १०७ अन्वये) मुंबई विडी तंबाखू व्यापारी सहकारी पतपेढी मर्यादित

## महाराष्ट्र शासन

कार्यकारी अभियंता, यांचे कार्यालय, मध्य मुंबई (सा. बां) विभाग, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०१८.

	•
Email: centralmumbai.ee@mahapwd.com	दूर. ४९३६४०४/२४९३१९०२,
	फॅक्सः २४९३१९०२
जा.क्र. का.अ./ममुंवि/निविदा/३७१५	दिनांकः १२/०७/२०२३

ई-निविदा सूचना क्रमांक ११ (अकरा) सन २०२३-२४ कार्यकारी अभियंता, मध्य मुंबई (सा. बां) विभाग वरळी, मुंबई कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक २४९३१९०२/२४९३६४०४ महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे योग्ये त्या वर्गातील नोंदणीकृत कंत्राटदाराकडून खालील कामाकरिता ''बी-१'' नमुन्यातील निविदा मागवित आहेत. तसेच निविदा स्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता, मध्य मुंबई (सा. बां) विभाग,

अ.	कामाचे नाव	रक्कम
क्र.		(लाखात
१	वरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. १९ ते २१ येथील वार्षिक देखभाल व दरूस्ती करणे.	٤.८८
2	वरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. २२ ते २४ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	६.८७
3	वरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. २५ ते २७ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	<del>٩.</del> ٥٥
8	बरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. २८, २९ व ३४ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	٩.८ <i>५</i> ٤.८ <i>५</i>
ч	वरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. ३५, ३७ व ३८ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	६.९०
Ę	वरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. ४१ ते ४३ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	६.८८
b	वरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. ४४ ते ४६ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	६.८७
L	वरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. ४७ ते ४९ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	६.८९
9	वरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. ५१, ५३ व ५४ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	६.८९
१०	वरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. ५५ ते ५७ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	६.९०
११	वरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. ५८ ते ६० येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	६.८९
१२	वरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. ६१ ते ६३ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	६.८५
१३	वरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. ६४ ते ६६ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	٤.८८
	9	
१४	वरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. ६७ ते ६९ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	६.८८
१५	वरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. ७० ते ७२ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	६.८७
१६	वरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. ७९ ते ८० येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	५.०३
१७	वरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. ८१ ते ८२ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	4.02
१८	वरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. ८३ ते ८५ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	६.८७
१९	वरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. ८६ ते ८८ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	६.८८
20	वरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. ८९ ते ९१ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	<b>ξ.</b> 99
78	वरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. ९२ ते ९४ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	<del>٩.১</del> ,
22	वरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. ९५ ते ९७ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	६.९०
२३	वरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. ९८ ते १०० येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	६.८९
२४	वरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. १०१ ते १०३ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	६.८७
२५	वरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. १०४ ते १०६ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	६.९०
२६	वरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. १०७ ते १०९ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	६.८८
२७	वरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. ११० ते ११२ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	६.८८
٦٧	वरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. ११३ ते ११५ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	<b>ξ.</b> 90
28	वरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. ११६ ते ११८ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	٤.८८
	9	
३०	वरळी येथील बी. डी. डी. चाळ क्र. ११९ ते १२१ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	६.८७
३१	ना. म. जोशी येथील बी. डी. डी. चाळ क्र. १, २ व ७ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	६.९२
35	ना. म. जोशी येथील बी. डी. डी. चाळ क्र. ८ ते १० येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	६.९२
33	ना. म. जोशी येथील बी. डी. डी. चाळ क्र. १६ ते १८ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	६.९१
38	ना. म. जोशी येथील बी. डी. डी. चाळ क्र. १९ ते २१ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	६.९१
३५	ना. म. जोशी येथील बी. डी. डी. चाळ क्र. २२ ते २४ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	<b>६.९२</b>
3 ξ	ना. म. जोशी येथील बी. डी. डी. चाळ क्र. २५ ते २७ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	<b>६.९</b> २
	-	
३७	ना. म. जोशी येथील बी. डी. डी. चाळ क्र. २८, २९ व ३२ येथील वार्षिक देखभाल व दुरुस्ती करणे.	<b>६.९</b> २
३८	शिवडी येथील बी. डी. डी. चाळ क्र. ५, ६ व ७ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	६.८७
३९	शिवडी येथील बी. डी. डी. चाळ क्र. ८, ९ व १० येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	६.९०
४०	शिवडी येथील बी. डी. डी. चाळ क्र. ११ ते १३ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	६.९२
४१	शिवडी येथील बी. डी. डी. चाळ क्र. १४ ते १६ येथील वार्षिक देखभाल व दरूस्ती करणे.	६.९०
88	नायगाव येथील बी. डी. डी. चाळ क्र. એ-१ ते એ-३ येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	٤.८८
88	नायगाव येथील बी. डी. डी. चाळ क्र. अे-४ ते अे-६ येथील वार्षिक देखभाल व दरूस्ती करणे.	<u>۲.۵۵</u>
	नायगाव येथाल बा. डा. डा. डा. अ. अ-७ त अ-६ येथाल पापिक द्खमाल व दुरूरता करण. नायगाव येथील बी. डी. डी. चाळ क्र. ओ-७ ते ओ-९ येथील वार्षिक देखभाल व दुरूरती करणे.	
88	~	६.८९
४५	नायगाव येथील बी. डी. डी. चाळ क्र. ओ-१० ते ओ-१२ येथील वार्षिक देखभाल व	६.९१
	दुरुस्ती करणे.	
४६	नायगाव येथील बी. डी. डी. चाळ क्र. ओ-१३ ते ओ-१५ येथील वार्षिक देखभाल व	६.९०
· · ·	दुरूस्ती करणे.	
४७	नायगाव येथील बी. डी. डी. चाळ क्र. ओ-१६ ते ओ-१८ येथील वार्षिक देखभाल व	६.८८
	दुरूस्ती करणे.	
४८	नायगाव येथील बी. डी. डी. चाळ क्र. એ-१९, बी-१, बी-२ येथील वार्षिक देखभाल व दरूस्ती करणे.	६.८८
\/n	3	
४९	नायगाव येथील बी. डी. डी. चाळ क्र. बी-३, बी-४ व बी-६ येथील वार्षिक देखभाल व	६.८८
t. c	दुरूस्ती करणे.	e
40	नायगाव येथील बी. डी. डी. चाळ क्र. बी-७, बी-९ व बी-१० येथील वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.	६.८७
(. 0	व दुरूस्ता करण. नायगाव येथील बी. डी. डी. चाळ क्र. बी-११, बी-१२ व बी-१३ येथील वार्षिक	E /10
५१	वियान यथाल बा. डा. डा. चाळ क्र. बा-११, बा-१२ व बा-१३ यथाल वापक देखभाल व दुरूस्ती करणे.	६.८७
	विकास के कि की की जान के कि का कर के कि का कि	

येस बँक लिमिटेडसाठी स्वाक्षरी / -शिवानंद शेट्टीगर कंपनी सचिव

नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालयः येस बँक लिमिटेड : येस बँक हाऊस, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - 400055, भारत. फोनः +91 (22) 5091 9800 / +91 (22) 6507 9800 | फॅक्सः +91 (22) 2619 2866 | वेबसाइटः www.yesbank.in ईमेलः shareholders@yesbank.in | सीआयएनः L65190MH2003PLC143249

# १९ व्या वार्षिक सामान्य सभेची सूचना आणि ई-मतदानाची माहिती

ह्याद्वारे सूचना दिली जात आहे की:

**✓** YES BANK

येस बँक लिमिटेडची ('**बँक'**) एकोणीसावी वार्षिक सामान्य सभा ('एजीएम') शुक्रवार, १८ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११:00 वाजता (भारतीय प्रमाणवेळ) व्हिडिओ काँफरंसिंग ('**व्हीसी**')/इतर ऑडिओ विजूअल माध्यमांमार्फत (**'ओएव्हीएम'**) संपन्न होईल, ज्यामध्ये एजीएमच्या सूचनेतील कामकाज पार पाडले जाईल. कंपनी कायदा, २०१३ ('**कायदा**') मधील लागू तरतुदी ह्या, कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाचे ('**एमसीए**') दिनांक ०८ एप्रिल २०२० चे सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२०, दिनांक १३ एप्रिल २०२० चे सामान्य परिपत्रक क्रमांक १७/२०२०, दिनांक ५ मे २०२० चे सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२०, दिनांक ५ मे २०२२ चे सामान्य परिपत्रक क्रमांक २/२०२२ आणि दिनांक २८ डिसेंबर २०२२ चे सामान्य परिपत्रक क्रमांक १०/२०२२ आणि एमसीएने जारी केलेल्या इतर लागू परिपत्रकांसोबत आणि दिनांक १२ मे २०२० चे परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 आणि ह्या संबंधातील इतर परिपत्रके आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने ('**सेबी**') दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी जारी केलेले ताजे परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/ PoD-2/P/CIR/2023/4 (एकत्रितपणे 'संबंधित परिपत्रके' म्हटले आहे) आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम, २०१५ (''सेबी एलओडीआर'') सोबत वाचल्या असता त्या अन्वये बँकेची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे, बँकेच्या सदस्यांच्या उपस्थितीविना भरेल.

संबंधित परिपत्रकांची पूर्तता करून, एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२२-२३ चा इंटिग्रेटेड वार्षिक अहवाल ('**इंटिग्रेटेड वार्षिक अहवाल'**) बँकेच्या अशा सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पध्दतीने पाठवली आहे ज्यांचे ईमेल पत्ते बँक/डिपॉझिटरी पार्टिसिपंट (एक/अनेक) ह्यांच्याकडे नोंदवले आहेत. एजीएमची सूचना आणि इंटिग्रेटेड वार्षिक अहवाल बँकेच्या www.yesbank.in वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइट्सवर म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com आणि <u>www.nseindia.com</u> वर आणि एनएसडीएलच्या <u>https://www.evoting.nsdl.com</u> वेबसाइटवर उपलब्ध करून दिली आहे

कायद्याचे कलम १०८ हे कंपनीज (मॅनेजमेंट अँड ॲडिमिनिस्टेशन) नियम २०१४ चा नियम २० जो वेळोवेळी बदलतो आणि सेबी एलओडीआरचा नियम ४४ सोबत वाचले असता भौतिक स्वरूपात किंवा डीमटेरिअलाइज्ड स्वरूपात **शुक्रवार, ११ ऑगस्ट २०२३** ह्या तारखेपर्यंत भागधारणा करणारे सदस्य सूचनेत दिलेल्या कामकाजावर एनएसडीएलने पुरवलेल्या इलेक्ट्रॉनिक मत यंत्रणेद्वारे इलेक्ट्रॉनिक पध्दतीने मत देऊ शकतात ('दूरस्थ ई-मतदान'). इथे सर्व सदस्यांना माहिती देत आहोत की:

- i. एजीएमच्या सूचनेत सांगितलेल्या कामावर इलेक्ट्रॉनिक पध्दतीने मतदान घेतले जाईल;
- ii. दूरस्थ ई-मतदान किंवा एजीएममध्ये ई-मतदान यंत्रणेद्वारे मतदानाची पात्रता ठरवण्याकरिता समाप्ती तारीख शुक्रवार, ११ ऑगस्ट २०२३ आहे;
- iii. दूरस्थ ई-मतदान मंगळवार, १५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०:00 वाजता सुरू होईल;
- iv. दूरस्थ ई-मतदान गुरुवार, १७ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता समाप्त होईल;
- v. ज्या सदस्यांनी भौतिक स्वरूपात भागधारणा केली आहे किंवा ज्यांनी ईमेल पत्ते नोंदवलेले नाहीत आणि एजीएमची सूचना पाठवल्यानंतर, कोणतीही व्यक्ती बँकेचे शेअर्स घेऊन सदस्य बनली आहे आणि समाप्ती तारखेला म्हणजे **शुक्रवार ११ ऑगस्ट २०२३** रोजी शेअर्स घेतले आहेत, त्यांना <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवून लॉग-इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करता येईल. जर एखादी व्यक्ती एनएसडीएलकडे ई-मतदानासाठी आधीच नोंदवलेली असेल तर त्यांना आपलं मत देण्यासाठी सध्याचा यूझर आयडी आणि पासवर्ड वापरता येईल.
- vi. सदस्यांनी नोंद घ्यावी की: अ) एनएसडीएलकडून दूरस्थ ई-मतदान गुरुवार, १७ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता बंद केलं जाईल आणि सदस्याने एकदा मत दिलं की त्याला ते नंतर बदलता येणार नाही; ब) ज्या सदस्यांनी एजीएमआधी दूरस्थ ई-मतदानाद्वारे आपलं मत दिलं आहे त्यांना एजीएममध्ये सहभागी होता येईल पण अशा ठरावावर (एक/अनेक) पुन्हा मत देता येणार नाही; क) एजीएम दरम्यान ई-मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल आणि जे सदस्य व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित असतील आणि ज्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे मत दिलेलं नसेल आणि तसं करण्यासाठी बंदी घातली नसेल तर त्यांना एजीएममध्ये ई-मतदान यंत्रणेद्वारे मत देता येईल; ड) ज्या सदस्यांची नावे समाप्ती तारखेला, सदस्यांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीकडे असलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत असतील त्यांना दूरस्थ ई-मतदान किंवा एजीएममध्ये ई-मतदान सुविधेचा लाभ घेता येईल. आणि ई) सदस्यांचा मतदानाचा अधिकार शुक्रवार, ११ ऑगस्ट २०२३ ह्या समाप्ती तारखेला बँकेच्या पेड अप इक्विटी शेअर कॅपिटलमध्ये धारण केलेल्या इक्विटी शेअर्सच्या प्रमाणात असेल.
- vii. सभासदांच्या मते देण्याच्या प्रक्रियेचा/पद्धतीचा तपशील एजीएम सूचनेमध्ये दिलेला आहे.
- viii. कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलले, शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि शेअरधारकांसाठी ई-मतदान वापरकर्ता पुस्तिका पाहू शकता किंवा ०२२ - ४८८६ ७००० आणि ०२२ - २४९९ ७००० वर कॉल करू शकता आणि श्रीमती प्राजक्ता पावले/श्री. अनुभव सक्सेना ह्यांना evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवू शकता अथवा बँकेच्या कंपनी सचिवांना AGM@yesbank.in ह्या ईमेल आयडीवर लिह् शकता.
- ix. फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती करत आहोत की त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते बँकेकडे नोंदणी/अद्ययावत करावेत आणि बँकेच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (आरटीए) कडे म्हणजे केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडकडे (केफिनटेक) विहित फॉर्म ISR-1 मध्ये लाभांश प्राप्त करण्यासाठी तुमचे बँक खाते मॅंडेट देखील अद्ययावत करावे. दिनांक ३ नोव्हेंबर २०२१ च्या सेबी परिपत्रक क्रमांक SEBI/HO/MIRSD/MIRSD\_RTAMB/P/CIR/2021/655 नुसार आवश्यक असलेला तपशील पाठवण्यासाठी बँकेने पत्र पाठवले आहे. अपडेशनचे नियम बँकेच्या https://www.yesbank.in/pdf?name=normsforprocessinginvestorservice\_pdf.pdf. वेबसाइटवरही उपलब्ध आहेत. डीमॅट स्वरूपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांना आपल्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (''**डीपी**'') ह्यांना संपर्क करून आपला ईमेल पत्ता/बँक खात्याचा तपशील नोंदवता येईल.
- x. एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२२-२३ चा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पध्दतीने प्राप्त करण्यासाठी जर भौतिक स्वरूपात किंवा डीमॅट स्वरूपात (एनएसडीएलसाठी १६ अंकी DPID + CLID किंवा सीडीएसएनसाठी १६-अंकी लाभार्थी आयडी) भागधारणा केली असेल तर सदस्य आपला फोलिओ नंबर देऊन ईमेल आयडी AGM@vesbank.in वर विनंती पाठवू शकतो.
- xi. इलेक्ट्रॉनिक पध्दतीने मत देण्याच्या सुविधेबद्दल काही तक्रार असेल तर कृपया श्रीमती प्राजक्ता पावले/श्री.अनुभव सक्सेना, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल), ट्रेड वर्ल्ड, ४ था मजला, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३ ह्यांना संपर्क करावा किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> वर ईमेल पाठवा अथवा ०२२ - ४८८६ ७००० आणि ०२२ - २४९९ ७००० वर कॉल करा किंवा बँकेच्या कंपनी सचिवांना ईमेल आयडी <u>AGM@vesbank.in</u> वर लिह्न कळवा.

मुंबई दिनांकः १७ जुलै २०२३

डीजीआयपीआर/२०२३-२४/२११८

देखभाल व दरूस्ती करणे.

दरूस्ती करणे

(शक्य झाल्यास)

कार्यकारी अभियंता मध्य मुंबई (सा. बां) विभाग वरळी, मंबई.

दि. १७/०७/२०२३, सकाळी १०.०० पासून ते दि. ३१/०७/२०२३ रोजी

दि. ०१/०८/२०२३ रोजी ११.०० वाजता (कार्यकारी अभियंता, मध्य मुंबई (सा.बां)

विभाग. यांचे कार्यालय, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०१८)

नायगाव येथील बी. डी. डी. चाळ क्र. बी-१४, बी-१५ व बी-१६ येथील वार्षिक

नायगाव येथील बी. डी. डी. चाळ क्र. बी-२२, व बी-२३ येथील वार्षिक देखभाल व